

July 1, 2018

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051 Kind Attn: Manager, Listing Department BSE Limited P.J. Towers, Dalal Street Mumbai 400 001 Kind Attn: General Manager, Department of Corporate Services

Scrip Code No. 506076 (BSE)

Dear Sirs,

Advertisement - Notice of 68th Annual General Meeting and Remote e-voting information

In terms of Regulation 30 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we enclose a copy of the newspaper advertisement published on the subject matter on Sunday, July 1, 2018, confirming the completion of dispatch to the eligible shareholders.

Thanking you,

Yours faithfully,

For Grindwell Norton Limited

K. Visweswaran Company Secretary

Membership No. A16123

5th Level, Leela Business Park, Andheri Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059

Encl: As above.



PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that MR. RAJIV RAMKISHAN BHATNAGAR & MRS. CHERRY CHURI BHATNAGAR ("the Owners") have agreed to sell to my clients, their Premises more particularly described in the Schedule hereunder

written, free from all encumbrances. The Owners have represented, declared, assured & warranted to my clients that the original Share Certificate No.12 and the allotment letter issued by Moonstone Apartments CHS Ltd. in the name of first owner Mr. R. Rajan have been misplaced / lost. Any person/s found the said original Share Certificate No.12 and the allotment letter is / are requested to contact and handover the same to the undersigned.

Further any person having any claim in to or over the said Premises or any part thereof described in the Schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sublease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, bequest, succession, license, maintenance, lis-pendens, loan (save and except Vasai Vikas Sahkari Bank Ltd.), advances, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at 1" Floor, Isabella Building, Manikpur, Opp. BCC Bank Ltd., Vasai (w), Palghar 401202 within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims and the same, if any, will be considered as waived or abandoned and our clients will proceed with the purchase of the Premises THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO:

(a) Flat bearing No.9 admeasuring about 495 square feet carpet area or 45.98 square metres on the 2rd floor alongwith one (01) car parking space in the Building known as "MOONSTONE APARTMENTS" belonging to the Society standing on the plot of land bearing Plot No.65/E of T.P.S. IV and corresponding to C.T.S. No. G/575 of Village Bandra, situated at Linking Road, Vithalbhai Patel Road, Santacruz (West), Mumbai 400 054; and

(b) Five fully paid-up shares of Rupees Fifty each issued by the Moonstone Apartments Co-operative Housing Society Limited bearing Distinctive Numbers 56 to 60 (both inclusive) held under Duplicate Share Certificate No.13 dated 21" February, 2001. MUMBAI DATED THIS 1" DAY OF July , 2018. Sd/-

David S. Dabre Advocate High Court, Bombay

Aspire Home Finance Corporation Limited ASPIRE

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email :- info@ahfcl.com

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of

Sr. No.	Loan Agreement No.	Name Of The Borrower/ Co Borrower/guarantor	Demand Notice Date & Amount	Date of possession Taken	Description of the Property/ies mortgaged
1.	LXTAL00315- 160019560	Indumati Rajaram Kadam, Sapana Sharad Kadam & Sharad Rajaram Kadam	31/01/2018 for Rs. 1554911/- (Rupees Fifteen Lac Fifty Four Thousand Nine Hundred Eleven Only)	25/06/2018 (Symbolic)	Flat No-401,4" Floor , Vish Residency,s No-167,Hiss No 2/2/1/1,Near Mahadev Naga Manjari 411028, Pune Maharasht India
2.	LXCHA00315- 160017849	Balu Hemala Subhavat & Kamli Balu Subhavat	05/02/2018 for Rs. 642346/- (Rupees Six Lac Forty Two Thousand Three Hundred Forty Six Only)		Flat No 303, 3" Floor Sangamm Nivas, S No. 54, H No 1/21, C No.1915, Mundhva, Haveli Ne Pragati Garden 411036 Have Pune Maharashtra
3.	LXTAL00416- 170037238	Praful Madhukar Khandare & Sangita Praful Khandare	05/02/2018 for Rs. 1230427/- (Rupees Twelve Lac Thirty Thousand Four Hundred Twenty Seven Only)		Flat No 208, 2 [™] Floor, F Wing, No 97 Hissa No 7A/1A/1, Rukmi Park Gopal Patil, Manjari B Pune Near Bharat Petrol Pum 411037 Pune Maharashtra
4.	LXPUN00116- 170045184	Kisan Dinkar More & Megha Kisan More	05/02/2018 for Rs. 2179308/- (Rupees Twenty One Lac Seventy Nine Thousand Three Hundred Eight Only)	25/06/2018 (Symbolic)	Flat No. 08, 1st Floor, Parishra Soc. Scheme No. 11, Yamuna Naga Nigadi, Niveni Nagar Chawo 411044 Pune Maharashtra India
5.	LXPAN00215- 160015350	Sumit Anant Kadam & Pratiksha Sumit Kadam	18/01/2018 for Rs. 555054/- (Rupees Five Lac Fifty Five Thousand Fifty Four Only)	(Symbolic)	Flat No.504, 5th Floor, S.No. 12 H.No.13A, Galaxy Apartmen Dawadi Dombivali Near dat Mandir 421204 Kalyan Than Maharashtra India
6.	LXVIR00316- 170029864	Maqbul Abdul Latif Shaikh & Shanaz Makbool Shaikh	18/01/2018 for Rs. 397735/- (Rupees Three Lac Ninety Seven Thousand Seven Hundred Thirty Five Only)	(Symbolic)	Flat No. 302,3" Floor, A Win Niraman Sankul, Golaval Kalyan (E) 421306 Kalyan Thar Maharashtra India
7.	LXPAN00215- 160020318	Pankaj Kumar Shailendra Dubey & Pramila Pankaj Kumar Dubey	08/02/2018 for Rs. 1078446/- (Rupees Ten Lac Seventy Eight Thousand Four Hundred Forty Six Only)	26/06/2018 (Symbolic)	Flat No. 301, 3" Floor, C Wing Nirman Sankul,nr. Panchshe Vihar,visavali Vlg S No. 190/30, No.3, Village ASDE Golava Kalyan Netaji Nagar 42130 Thane Maharashtra
8.	LXPAL00115- 160006460	Harpinder Gurnam Singh & Warinder Harpinder Singh	24/08/2017 for Rs. 1229933/- (Rupees Twelve Lac Twenty Nine Thousand Nine Hundred Thirty Three Only)		All that Piece And Parcel Of The Property Bearing Flat No.00 Ground Floor, B-wing, Adars Apt, Maan Village, Chillar Road boisar Survey No.73/7 Nest Mann Village 401102 Mokhad

westlijfe

Mumbai

June 29, 2018

WESTLIFE DEVELOPMENT LTD.

Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai 400 013. CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001 Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Year to date for the period ended 30/09/2017

Place: Maharashtra

Date: 01-07-2018

(₹ in Lacs except per share data)

Thane Maharashtra India

Sd/-

Authorized Officer

Aspire Home Finance Corporation Ltd.

(* III Laus except per sitale data					
PARTICULARS	3 months ended 30/09/2017	Year to date figures for the period ended 30/09/2017	Corresponding 3 months ended 30/09/2016		
	Unaudited	Unaudited	Unaudited		
Total Revenue from operations	26,466.87	52,712.10	23,429.23		
Profit / Loss before tax	120.61	(150.71)	(330.86)		
Net Profit / (Loss) for the period	120.61	(150.71)	(330.86)		
Paid-up equity share capital - (Face value of ₹ 2 each)	3,111.51	3,111.51	3,111.38		
Reserves excluding Revaluation Reserves	49,640.86	49,640.86	50,695.42		
Earnings Per Share (not annualised) -(Face value of ₹ 2 each) Basic Diluted	(as on March 31, 2017) 0.08 0.08	(as on March 31, 2017) (0.10) (0.10)	(as on March 31, 2016) (0.21) (0.21)		

Notes:- 1) As on September 30, 2017 the Company had raised ₹ 18,000 lacs through preferential issue of equity shares in August, 2013. Out of the total fund raised, the Company has so far utilised ₹ 17,825 lacs for the purpose the fund was so raised. The balance of ₹ 175 lacs remain temporarily invested in mutual funds.2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the guarter ended September 30, 2017 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the stock exchange websites: www.bseindia.com and Company's website: www.westlife.co.in.3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on June 29, 2018.4) The Company had earlier prepared and presented its financial results for the quarter ended September 30, 2017 and the year-to-date results for the period April 01, 2017 to September 30, 2017 in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('the Rules') and in compliance with Rule 4(1)(iii) of the Rules. Pursuant to the resolutions passed by the Board of Directors on November 06, 2017 and February 05, 2018, the Company has been classified as a Core Investment Company ('CIC') exempt from registration with the Reserve Bank of India within the meaning of the Core Investment Companies (Reserve Bank) Directions, 2016. The Company having been classified as a CIC is mandated to adopt Ind AS only from accounting periods beginning on or after April 01, 2019, as per the provisions of Rule 4(1)(iv)(b)(A) of the Rules. Pursuant to the communication received from the Bombay Stock Exchange ('BSE') dated May 30, 2018 and June 04, 2018, the Company has been required to prepare and re-publish the results for the quarter ended September 30, 2017 and the year-to-date results for the period April 01, 2017 to September 30, 2017 in accordance with the applicable accounting standards (IGAAP) as prescribed under the Rules and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has accordingly prepared and presented these results under IGAAP. A reconciliation of the financial results as per IGAAP for the quarter ended September 30, 2017 and the year-to-date results for the period April 01, 2017 to September 30, 2017 with those as prepared and presented earlier under Ind AS has been disclosed below for information.

PARTICULARS	Quarter ended September 30, 2017	Year to date for the period ended September 30, 2017
	(Unaudited)	(Unaudited)
Total Comprehensive Income for the period as per Ind AS	214.27	243.60
Add / (Less) : Ind AS adjustments		
Interest income on security deposits	(50.92)	(101.94)
Amortisation of prepaid rent	62.83	124.18
Measurement of investments at fair value	(252.31)	(599.79)
Employee share based payment at fair value	18.51	38.03
Others	3.35	4.81
Tax adjustment on above Ind AS adjustments	(67.53)	(176.95)
Deferred Tax on timing differences	192.41	317.35
Net Profit / (Loss) after tax as per IGAAP	120.61	(150.71)

The Standalone financial results are available on the Company's website "www.westlife.co.in". Key numbers of Standalone results of the Company are as

PARTICULARS	3 Months ended 30/09/2017	Year to date figures for the period ended 30/09/2017	Corresponding 3 months ended 30/09/2016
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from operations (net)			5.5
Profit before tax	(14.25)	(20.80)	(1.52)
Net Profit / (Loss) for the period	(14.25)	(20.80)	(1.52)

For and on behalf of the Board

(sd/-) **Amit Jatia** Vice-Chairman DIN 00016823

EAST COAST RAILWAY

LEASING OF BRAKE VANS

Tender Notice No. WCH/5/Leasing SLR/18 DT. 21.06.2018

Name of work LEASING OF BRAKE VANS (SLR/SLRD) PARCEL SPACE TO REGISTERED LEASE HOLDERS

Liet of SLDe/SLDDe

SI.	Tenin	Datum -	Stations/Douts	Esseument	Dieterra	Dance
No.	Train No.	From	Stations/Route To	Frequency of Train (Weekly)	Distance (KM)	Price ₹
	12807		Hazrat Nizamuddin		1910	19,244/-
		Visakhapatnam		Tue, Wed, Thu Sat & Sun		i in
2	12805	Visakhapatnam	Secundrabad via Tenali	Daily	689	4,677/-
š.,	17240	Visakhapatnam	Guntur	Daily	383	3,031/-
l.	12717	Visakhapatnam	Vijayawada	Daily	351	3,385/-
5.	17488	Visakhapatnam	Tirupati	Daily	736	8,794/-
5	18518	Visakhapatnam	Korba	Daily	728	8,688/-
7.	22820	Visakhapatnam	Bhubaneswar	Daily	443	5,890/-
В.	18507	Visakhapatnam	Amritsar	Mon, Thu & Fri	2575	23,675/
9.	18302	Rayagada	Sambalpur	Daily	322	4,807/-
10.	18448	Jagdalpur	Bhubaneswar	Daily	785	9,303/-
11.	12727		Hyderabad	Daily	711	8,589/-
12.	12803	Visakhapatnam	Hazrat Nizamuddin	Mon & Fri	2093	20,459/-
13.	18006	Koraput	Howrah	Daily	1163	13,175/-
14	20811		Nanded	Tue, Wed & Sat		7,509/-
15.	18519		Lokmanya Tilak Terminus via Vijayawada	Daily	1501	10,982/
16.	18108	Koraput	Rourkela	Daily	645	5,239/-
17.		Visakhapatnam	Koraput	Mon & Fri	358	3,385/-
18.	18511	Koraput	Visakhapatnam via Rayagada	Tue & Sat	385	3,566/-
19.	22847	Visakhapatnam	Lokmanya Tilak Terminus via Raipur	Sun (Weekly)	1650	11,561/-
20.	22854	Visakhapatnam	Shalimar	Wed (Weekly)	880	10,451/
21.		Visakhapatnam	Digha	Thu (Weekly)	929	11,009/
22.	18212		Durg	Mon, Wed & Fri		5,305/-
23.		Visakhapatnam	Sirdi Sai Nagar	Thu (Weekly)	1401	10,418/
24.	_	Visakhapatnam	Chennai	Mon (Weekly)	781	9,303/-
25.		Visakhapatnam	Tata Nagar	Sun (Weekly)	864	6,798/-
26.	18567	Visakhapatnam	Kollam	Thu (Weekly)	1587	24,258/
27.		Visakhapatnam	Gandhidham	Thu (Weekly)	2110	11,784/
28.		Visakhapatnam	Bhagat-ki-kothi	Thu (Weekly)	2069	11,593/-
29.		Visakhapatnam	Chennai	Fri (Weekly)	804	13,852/
		Visakhapatnam	Paradeep	Sun (Weekly)	553	4,593/-
		Visakhapatnam	New Delhi	Daily	2095	24,222/-
32.		Visakhapatnam	Raipur	Daily	528	6,621/-
33.		Visakhapatnam	Rayagada	Daily	186	
34.	58503		Visakhapatnam	Daily	186	2,275/-
35		Visakhapatnam	Koraput		358	1,693/-
$\overline{}$	58537	Koraput	Visakhapatnam	Daily Daily	358	
37.		Visakhapatnam	Kirandul	Daily	472	1,693/- 4,113/-
$\overline{}$	58502	Kirandul	Visakhapatnam		472	2,057/-
39.		Visakhapatnam	Palasa	Daily	203	
$\overline{}$				Daily		6,982/-
$\overline{}$		Visakhapatnam Visakhapatnam	Durg	Daily	565	
41 42.		Visakhapatnam	Vijayawada Kakinada Town	Daily	351	3,385/-
_			Kakinada Town	Daily	165	1,058/-
13.		Visakhapatnam	Machlipatnam	Daily	373	1,753/-
$\overline{}$	57272		Vijayawada	Daily	536	2,796/-
$\overline{}$	58302		Sambalpur	Daily	495	2,117/-
$\overline{}$	58418		Puri	Daily	281	1,797/-
_		Visakhapatnam	Naupada	Daily	177	1,334/-
-	58505	Naupada	Visakhapatnam	Daily	177	1,334/-
$\overline{}$		Visakhapatnam	Hazrat Nizamuddin	Daily	2095	17,390/-
50.	18118	Naupada	Rourkela ompartment : For SI. No. 1-6	Daily	704	8,07

pace to be Leased out & Compartment : For St. No. 1-6, 8-10, 12-19, 21-24, 26-30, 32-48 50 - 8 Tonnes (4 Tonnes each Compartment), For Sl. No. 7, 11, 20,25 & 49- (4 Tonnes One ompartment only) & For Sl. No. 31 - (3.9 Tonnes One Compartment only).

EMD: ₹ 1,00,000/- (Rs. One Lakh only) For All Sl. Nos. cost of Tender Form: ₹ 1,000/- + 18% GST i.e ₹1000+₹180 = ₹1180/- For All Sl. Nos.

ast Date for Issue of Tender Document: 31.07.2018 upto 1700 Hrs.

ast Date & time for Submission of Tender Documents: Dt. 01.08.2018 upto 1500 Hrs. Date & time for Opening of Tender: Dt. 01.08.2018 at 1530 Hrs.

ender documents are obtainable from: Office of the Divisional Commercial Manager (Co-Ord)'s East Coast Railway, Visakhapatnam-04 on any working day upto 1700hrs of 31.07.2018. The Tender documents will also be available in the website at

ww.eastcoastrail.indianrailways.gov.in. For details may be had from the office of "Divisional Railway Manager (Commercial) i.e Senior Divisional Commercial Manager, East Coast Railway, Dondaparthi, Visakhapatnam-04. Visit

ur Website: www.eastcoastrail.indianrailways.gov.in. Divisional Commercial Manager (Co-ord.)/Waltair PR-194/J/18-19

NORTON GRINDWELL NORTON LTD Corporate Identity Number: L26593MH1950PLC008163

Registered Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai 400 059 Tel: 91 22 4021 2121 Fax: 91 22 4021 2102 E-mail: sharecmpt.gno@saint-gobain.com, Website: www.grindwellnorton.co.in

NOTICE OF 68[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING **INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 68th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Thursday, July 26, 2018 at 3:00 p.m. at M.C. Ghia Hall, Bhogilal Hargovindas Building, 18/20, K. Dubash Marg, Kala Ghoda, Mumbai 400 001, to transact the Business, as set out in the Notice of IAGM.

The Notice of AGM together with the Annual Report for the year ended March 31, 2018, have been sent by electronic mode to the Members whose E-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) ("DP") unless the Members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the Notice of AGM together with the Annual Report has been sent to those Members who have not registered their E-mail IDs with the Company/DP. The Company has completed dispatch of Notice of AGM together with the Annual Report including sending of E-mail to Members on Saturday, June 30, 2018

The copy of the Annual Report is also available on the Company's website, www.grindwellnorton.co.in. Members may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company at the aforesaid E-mail ID. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day.

The Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means ("remote e-voting").

The Members can cast their vote through remote e-voting provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The Company is also providing facility for voting by Ballot at the AGM for all those Members who shall be present at the AGM and have not cast their votes by availing the remote e-voting facility.

The Members as on the cut-off date, i.e. Thursday, July 19, 2018, may cast their vote electronically. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as of the cut-off date, i.e. Thursday, July 19, 2018, may obtain the user ID and password by sending an E-mail to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote. Only persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to vote lusing the remote e-voting facility or voting by Ballot at the AGM.

The remote e-voting shall commence on Sunday, July 22, 2018 (9:00 a.m.) and ends on Wednesday, July 25, 2018 (5:00 p.m.). The remote e-voting module shall be disabled by NSDL after Wednesday, July 25, 2018 (5:00 p.m.). The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not entitled to cast their vote again.

The Notice of AGM is available on Company's website, www.grindwellnorton.co.in and on NSDL website, www.evoting.nsdl.com. The procedure of electronic voting is available in the Notice of the 68th Annual General Meeting as well as in the E-mail sent to the Members by NSDL.

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Mandar Gaikwad, Assistant Manager, National Securities Depository Limited, Trade World, "A" Wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at telephone no. 022 2499 4599 or call on toll free no.: 1800-222-990 or Ms. Mary George, TSR Darashaw Limited, 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011 at telephone no. 022 6656 8484, Extn: 411/412/413, E-mail: csg-unit@tsrdarashaw.com.

The entry to the meeting venue will be regulated by Attendance Slips, which have been sent along with the Annual Report to the Members. Members who have received Attendance Slips by electronic mode are requested to print the Attendance Slip and submit a duly filled in Attendance Slip at the registration counter to attend the AGM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 20, 2018 to Thursday, July 26, 2018 (both days inclusive), for the purpose of AGM and for determining the names of Members eligible for dividend on Equity Shares, if declared at AGM.

For Grindwell Norton Limited

VALUE INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1988PLC046445 Regd. Office: 14 K.M. Stone, Aurangabad-Paithan Road, Village: Chittegaon, Taluka: Paithan, Dist. Aurangabad - 431105, Maharashtra Tel.: +91-2431-251555/661471 Fax: +91-2431-251571 Email: secretarial_value@videoconmail.com Website: www.valueind.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the Securities And Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 3rd July, 2018, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results for the guarter and year ended on 31"March, 2018.

The Notice is available on the website of the Company (www.valueind.in) and will also be available on the BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange India Limited (www.nseindia.com).

> By Order of the Board of Directors of VALUE INDUSTRIES LIMITED

Place: Mumbai Date : 27th June, 2018 BHUJANG KAKADE DIRECTOR DIN: 06383819



(CIN No.: L99999MH1937PLC002726) Registered Office: Bajaj Bhawan, Jamnalal Bajaj Marg, 226. Nariman Point. Mumbai - 400021 Tel: 022-61216666. Fax: 022-22021174. E-mail: investors@mukand.com, Website: www.mukand.com

NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

In terms of provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ("Act") the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time ("Rules"), the Company is required to transfer all the shares in respect of which dividend has not been paid or claimed for period of seven consecutive years, starting from the Financial Year 2010-11, to the Demat account of Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority in the manner as prescribed under the Rules.

The Company has sent individual communications to the concerned shareholders who have not encashed the dividend for the financial year 2010-11 and which are liable to be transferred to the IEPF Account as per the said Rules.

The Company has uploaded on its website www.mukand.com under 'Investors' section, the details of such shareholders who have not encashed their dividend for the financial year 2010-11 and whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF

Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in the aforesaid communication to the Company's Registrar & Share Transfer Agents on or before 24th August, 2018, to claim the unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of said Rules.

The shareholders holding the shares in physical form and whose shares are liable to be transferred, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by them for the purpose of transfer to the Demat Account of IEPF Authority and upon such issue of duplicate share certificate(s) the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and non-negotiable. Further, the shareholders holding the shares in Demat form and whose shares are liable to be transferred, may note that the Company shall inform the depository by way of corporate action where the concerned shareholders have their accounts for transfer of such shares to the Demat Account of IEPF Authority. Please note that no claim shall lie against the Company in respect of equity shares transferred to the Demat Account of IEPF Authority as mentioned above.

The shareholders may please note both, the unclaimed dividend transferred to IEPF and the shares transferred to the Demat account of IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority after following procedure prescribed under the said Rules.

For any information / clarification on this matter, please write to or contact our Share Transfer Agents: M/s. Karvy Computershare Private Limited, Karvy Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032, Tel: (040) 6716 2222, Fax: (040) 2300 1153, E-mail: mohsin.mohd@karvy.com, Website www.karvycomputershare.com or the Company at the above address.

For Mukand Limited

.... Applicant

Place: Mumbai K.J. Mallya Date: June 30, 2018 Company Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)(e)) **Before the Competent Authority** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2 nd Floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar

(West), Mumbai - 400028 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, management and Transfer) Act, 1963

Application No. 63 of 2018 New Shanti Co-operative Housing Society Ltd Through Chairman/Secretary C.T.S. No. 209, 211, 212, 213

Fateh Baug, Poisar Village, Kandivali (W), Mumbai - 400 067.

. Smt. Sakarbai Narayandas Joshi Fateh Baug, Poisar Village,

Kandivali (W.), Mumbai - 400 067. . Shri Ramuji Kaniramji Bhagat

Fateh Baug, Poisar Village,

Kandivali (W.), Mumbai - 400 067. B.a. Dharmsey Bhagwandas Joshi

b. Kharashankar Devshankar Trivedi

c. Shri. Vallabhdas Radhakrishna Ojha Trustees of Joshi Narindas Laxmidas Charitable Trust

Fateh Baug, Poisar Village, Kandivali (W.), Mumbai - 400 067.

. M/s. CT Developers A Partnership Firm through it's Partner

a. Mr. Chaturbhuj N. Chhabria b. Shri Lachhmandas Udhavdas Talreja

c. Miss Neetu Lalkumar Rupani having registered address Fateh baug, Poisar, S.V. Road,

Kandivali (W.), Mumbai - 400 067. Leena Enclave C H S Ltd.

C.T.S. No. 209, Fateh Baug, Poisar Village, Kandivali (W.), Mumbai - 400 067.

S. Satya C H S Ltd. Fateh Baug, Poisar Village,

Kandivali (W.), Mumbai - 400 067. . Dharma Co-op. Hsg. Soc. Ltd.

Fateh Baug, Poisar Village, Kandivali (W.), Mumbai - 400 067.

8. Fatehbaug Bldg. No. 1,

Poisar Village, Kandivali (W.), Mumbai - 400 067. Opponents

The above named Applicants The Promoter/Opponent/s

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Promoter / Opponents above

2) The applicant has prayed for grant of conveyance of land having area admeasuring 1533.31sq.mtrs. with proportionate share in Road Set Back, Recreation Ground out of the larger land having area admeasuring 5312.90 sq. mtrs bearing C.T.S. No. 209, 211, 212 and 213 at Village Poisar, Taluka Goregaon in the Registration District and Sub District of Mumbai Suburban together with the structure standing thereon in favour of the Applicant Society.

B) The hearing in the above case has been fixed on dt. 16/07/2018 at 3.00 p.m. 1) The Promoter /Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative dt. 16/07/2018 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the

if any filed by the interested parties. 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue /application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration /order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate /judgement is passed against such interested parties and the

applicant/s is /are advised to be present at that time to collect the written reply,

matter will be heard and decided ex-parte. 6) Given under my hand and the seal of the Competent Authority. By Order,



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, u/s 5A of the MOFA, 1963

Sd/-

Mumbai: June 30, 2018

K. Visweswaran Company Secretary



इंडियन ओव्हरसीज बँक

कोपरखैरणे शाखा (१८९२) प्लॉट नं. ५, सेक्टर ४ए, तळ मजला, शुभम गॅलेक्सी सीएचएस लि., कोपरखैरणे नवी मुंबई-४०० ७०९ महाराष्ट्र द्. क्र. ०२२-२७५४३०२७, ई-मेल आयडी: iob1892@iob.in

ई-लिलाव विक्री सुचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बँकेकडे गहाण स्थावर

ज्याअर्थी मे. व्हीएसपी एंटरप्राईजेस ह्यांनी येथील खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णिलेल्या मिळकती गहाण ठेऊन इंडियन ओव्हरसिज बँकेकड्न पैसे कर्जाऊ घेतले आहेत आणि खाते एनपीए असे वर्गीकृत केल्यावर बँकेने सरफैसी ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३ (२) अन्वये २०.०६.२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार मे. व्हीएसपी एंटरप्राईजेस, श्रीम. सुनैना सुनिल पंदीरकर, श्री. प्रविण रेवाचंद बाबलानी ह्यांना बँकेस थकीत रक्कम असलेली रु. ३८,९२,४३१/- (रुपये अडतीस लाख ब्याण्णव हजार चारशे एकतीस मात्र) ३१.०३.२०१६ रोजी देय सह बरोबर मासिक आधारेसह सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह प्रदानाच्या तारखेपर्यंत खर्च प्रभार इ. ही रक्कम सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांमध्ये परतफेड करण्यासाठी बोलविण्यात आले होते.

ज्याअर्थी कर्जदारांनी सदर मागणी सचनेमधील बोलाविलेल्या बँकेस थकीत संपूर्ण रक्कम प्रदान करण्यास कसूर केल्याने, बँकेने सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये ११.०१.२०१७ रोजी या खालील परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा त्यासह बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम (आणि ९ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये ''जे आहे जेथे आहे" आणि ''जे आहे जसे आहे" तत्वाने विकण्याच्या हक्कासह घेतला. कब्जा घेण्याच्या तारखेस बँकेस थकीत रक्कम ३१.०३.२०१६ रोजी प्रमाणे रु. ३८,९२,४३१/- (रुपये अडतीस लाख ब्याण्णव हजार चारशे एकतीस मात्र) सह मासिक आधारेसह सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह बरोबर मागणी सूचनेत नमूद तारखेस काही असल्यास परताव्यानंतर परताव्याच्या तारखेपर्यंत खर्च, प्रभार इ. आहे.

२९.०६.२०१८ रोजी कर्जदारांची थकबाकी बँकेने मागणी सूचना पाठविल्यानंतर परतावा असल्यास जो निरंक आहे त्यानंतर रु. ५३,००,०४०/- (रुपये त्रेपन्न लाख चाळीस मात्र)

निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून नमूद मिळकतीच्या विक्रीद्वारे बँकेच्या थकबाकीच्या वस्लीसाठी प्रस्ताव ठेवला आहे.

मिळकतीचे परिशिष्ट

संच क्र. १: श्रीम. सुनैना सुनिल पंदीरकर च्या नावे उभ्या फ्लॅट नं. २०४ मनोरमा सह निवास (सोसायटी मंडळानुसार आता ज्ञात मनोरमा अपार्टमेंट असे) सीटीएस क्र. १३९९ आणि १४००, कोतेश्वरी देवी मंदिरा जवळ, महाडा, कोतेश्वरी लेक रोड, महाड, जि. रायगडः ४०२ ३०१, क्षेत्र ६९९ चौरस फूट. सीमाबद्ध नेः

उत्तरेस नेः सीटीएस क्र. १४०२ दक्षिणेस नेः म्युनिसिपल रोड

पूर्वेस नेः म्युनिसिपल रोड आणि कोतेश्वर देवी मंदिर

पश्चिमेस नेः सीटीएस क्र. १३९८

संच क्र. २: श्रीम. सुनैना सुनिल पंदिरकर च्या नावे उभ्या फ्लॅट नं. ४०१ मनोरमा सह निवास (सोसायटी मंडळानुसार आता ज्ञात मनोरमा अपार्टमेंट असे) सीटीएस क्र. १३९९ आणि १४००, कोतेश्वरी देवी मंदिरा जवळ, महाडा, कोतेश्वरी लेक रोड, महाड, जि. रायगडः ४०२ ३०१, क्षेत्र ६९९ चौरस फूट.

सीमाबद्ध नेः उत्तरेस नेः सीटीएस क्र. १४०२

दक्षिणेस नेः म्युनिसिपल रोड पूर्वेस नेः म्युनिसिपल रोड आणि कोतेश्वर देवी मंदिर

पश्चिमस नेः सीटीएस क्र. १३९८

ई-लिलावाची तारीख आणि वेळ	०२.०८.२०१८
राखीव किंमत	संच क्र. १: रु. १७,७९,३५०/- संच क्र.२: रु. १७,७९,३५०/-
इसारा अनामत रक्कम	संच क्र. १: रु. १,७७,९३५/- संच क्र. २: रु. १,७७,९३५
इअर भरणा	''आयओबी कोपरखैरणे ई-लिलाव'' इअर च्या नावे इएफटी/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत खाते क्र. १८९२०२०००६४९१२८ च्या क्रेडिटसाठी येथे इंडियन ओव्हरसिज बँक, कोपरखैरणे शाखा, प्लॉट नं. ५, सेक्टर ४ए, शुभम गॅलेक्सी सीएचएस लि., कोपरखैरणे, नवी मुंबई-४०० ७०९ जि.: ठाणे दू.: ०२२-२७५ ४३०२७ ईमेल: iob1892@iob.in शाखा कोड: १८९२ आयएफएससी कोड: IOBA0001892
बोली वाढविण्याची रक्कम	रु. २५,०००/- विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटाच्या स्वयं विस्तारासह.
मिळकतीचे निरीक्षण	१७.०७.२०१८ रोजी स. १०.०० ते दु. २.००
इअरसह बोली करिता ऑनलाईन अर्जाचे सादरीकरण	०२.०७.२०१८
इअरसह बोलीकरिता ऑनलाईन अर्जाकरिता अंतिम तारीख	३१.०७.२०१८ रोजी दु. ४.००
भार ज्ञात असल्यास	इंडियन ओव्हरसिज बँकेसाठी गहाण मिळकत
स्थानिक स्वराज्य संस्थासाठी थकीत थकबाकी. (मालमत्ता कर, पाणी कर, वीज बील इ.)	बँकेच्या नोंदीप्रमाणे उपलब्ध नाही.
4. 10.0	_

*सांविधिक थकबाकीपेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य अटी आणि शर्ती:

१. मिळकती बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बँकेचे अधिकृत सेवा पुरवठादार मे. मेटेक्स नेट प्रा. लि. मार्फत ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार

२. ऑनलाईन ई-लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती, घोषणा, ई-लिलाव बोली प्रपत्र समाविष्ट ई-लिलाव बोली दस्तावेज वेबसाईट https://www.matexauctions.com वर उपलब्ध आहेत.

३. इच्छुक बोलीदारांनी वैध डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आणि ई-मेल पत्ता धारण करणे आवश्यक आहे आणि सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर लॉगईन करून त्यांचे नाव/खाते नोंदविणे आवश्यक आहे. त्यांना वरील सदर सेवा पुरवठादारांकडून युजर आयडी आणि पासवर्ड पुरवतील जो ई-लिलाव प्रक्रियेमध्ये वापरणे आवश्यक आहे. डिजिटल सिमेचर संदर्भातील तपशिलाकरिता खालील नमूद पत्ता/फोन क्र./ईमेलवर सेवा पुरवठादारांना संपर्क करावा. मे. मेटेक्स नेट प्रा. लि., ४ आणि ५, फर्स्ट क्रॉस, के. आर. कॉलनी, डोमलूर लेआऊट, बंगळुरू-७१, ई-मेलः solu-नं. ०८०-४२४४०६३१, tions@matexnet.com फोन श्री. रोशन : ८०९५४३९५१२ (मोबा.)

४. विहित प्रपत्रातील बोली ३१.०७.२०१८ रोजी द्. ४.०० पूर्वी सेवा पुरवठादार आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे इअर आणि केवायसी दस्तावेजांच्या स्कॅन्ड प्रतीसह फोटो, पॅनकार्ड आणि पत्त्याच्या प्राव्यासह https://www.matexauctions.com मार्फत ''ऑनलाईन'' सादर करणे आवश्यक आहे.

५. इअर आणि अन्य डिपॉझिट वरील विनिर्दिष्ट अशा बँकेच्या खात्यात ईएफटी/एनईएफटी/आरटीजीएसमार्फत भरणा करावे. इच्छ्क बोलीदारांनी जमा केलेल्या इअरवर व्याज देय नाही. यशस्वी बोलीदारांची इअर विक्री किंमतीसाठी समायोजित करण्यात येईल.

६. इअरिशवाय बोली प्रपत्र फेटाळण्यात येईल.

७. ऑनलाईन लिलाव विक्री वरील नमूद वेळेत आणि आपोआप सुरू होईल. लिलाव/बोली ही विक्री पूर्ण होईपर्यंत ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह १२० मिनिटांच्या कालावधीसाठी

८. मिळकत यशस्वी बोलीदारांना विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या यशस्वी बोलादाराने (खरेदीदार) त्याच दिवशी आणि पृढील कामकाजाच्या दिवसापूर्वी त्वरित (इअर धरून) विक्री किंमतीच्या २५% रक्कम जमा करणे आवश्यक आहे आणि विक्री किंमतीच्या उर्वरित रक्कम लिलाव विक्री निश्चित झाल्यापासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. विहित कालावधीत विक्री किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यास कसूर केल्यास तारण धनकोसाठी बोली किंमतीच्या २५% रक्कम जप्त करण्यात येईल आणि खरेदीदाराला मिळकतीवरील सर्व दावे त्यागावे लागतील आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल.

९. संपूर्ण विक्री किंमतीची रक्कम आणि काही असल्यास अन्य कर/प्रभार प्रदान केल्यानंतर फक्त खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र देण्यात येईल. १०. खरेदीदाराने कायद्यानुसार लागू नोंदणी शुल्क, स्टॅम्प ड्युटी अशा

अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरावे लागेल. ११.कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे

किंवा रद्द करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांना राहील. १२.मिळकत 'जसे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे' अटीवर विकण्यात येईल, बँकेने फक्त वरीलनुसार काही असल्यास ज्ञात बोजा, सांविधिक दावे दर्शविले आहेत. खरेदीदाराने लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने

स्वत: चौकशी करावी. १३.वरील नमूद सांविधिक थकबाकीच्या संदर्भात कोणतीही बाधा येऊ न देता सांविधिक थकबाकीपेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य राहील. सांविधिक थकबाकी काही असल्यास खरेदीदाराने भरायची आहे. या संदर्भात बँक जबाबदार राहणार नाही. १४.विक्री तारण धनकोंच्या निश्चितीअधीन राहील.

SCHEDULE - FORM A - Public Announcement [Under regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016] FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF **OREN KITCHEN APPLIANCES PRIVATE LIMITED.**

	Rele	vant Particulars
1.	Name of corporate debtor	Oren Kitchen Appliances Private Limited.
2.	Date of incorporation of corporate debtor	22 nd June 2009.
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar Of Companies, Mumbai
4.	Corporate Identity Number / Limited Liability Identification Number of corporate debtor	U28997MH2009PTC193466
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered office: Unit No. 106, Sector - I Vasai Taluka Ind. Estate Ltd., Gourai Pada, Vasai (East) Mumbai : 401209, Maharashtra
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	19th June 2018(As per order of NCLT dated 19th June 2018 in CP No 1673/I&BP/2017),(Uploaded on the website of NCLT on 29th June 2018)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	16th December 2018(180 days from the Insolvency Commencement Date)
8.	Name and registration number of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional	Shri Arvind Gaudana, Company Secretary and Insolvency Professional Registration No. IBBI/IPA-002/IP-N00283/2017-18/10841
9	Address and Email of Interim Resolution Professional.	Address: 307, Ashirvad Paras, Nr. Prahladnagar Garden, Satellite, Ahmedabad-380015, Gujarat. Phone: 079-40324567/68 Email: arvindgaudana.ip@gmail.com
10	Last date for submission of claims	13th July, 2018.
_		

Notice is hereby given that the Hon'able National Company Law Tribunal(NCLT), Mumbai, has ordered the commencement of a corporate insolvency resolution process against the Oren Kitchen Appliances Private Limited vide order No 1673/I&BP/2017 dated 19th June 2018 and copy made ready and communicated/uploaded on 29" June 2018 The creditors of Oren Kitchen Appliances Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims on or before 13th

July, 2018 to CS Arvind Gaudana, Interim Resolution Professional at the address mentioned against item 9 only The submission of proof of claims is to be made in accordance with Chapter IV of the Insolvency and Bankruptcy Board of India(Insolvency Resolution Process for Corporate Person) Regulation 2016. The proof of claim is to be submitted by way of the following specified forms and documentary proof in support of claim.

Form B – Claim by Operational Creditors except Workmen and Employees

2. Form C - Claim by Financial Creditors 3. Form D - Claim by Workmen and Employee

Form E – Claim by Authorised Representative of Workmen and Employee

From F-Claim by Creditors(other than Financial creditors & operational Creditors)

The above mentioned forms can be downloaded from the website www.ibbi.gov.in under Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations 2016.

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. The other creditors, including operational creditors, workmen(s) and employee(s), may submit proof of claim in person, by post or electronic means. The moratorium for prohibiting, inter alia, all types of suits, recovery, action against the said corporate debtor under section 14 of the IBC is ordered with effect from Insolvency commencement date till completion of the corporate insolvency resolution process(CIRP) or until the Hon'able National Company law Tribunal approves resolution plan under sub-section(1) of Section 31 or

passes an order for liquidation of corporate debtor under section 33, whichever is earlier. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

नोंदणीकृत कार्यालयः ५वी लेव्हल, लीला बिझनेस पार्क, अंधेरी कुर्ला रोड,

मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९

फोनः ९१ २२ ४०२१ २१२१ फॅक्सः ९१ २२ ४०२१ २१०२

ईमेलः sharecmpt.gno@saint-gobain.com, वेबसाईटः www.grindwellnorton.co.in

माहिती आणि बूक क्लोजरची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ६८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही

एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी एम.सी. घिया हॉल, भोगिलाल हरगोविंदास बिल्डिंग, १८/२०, के. दुभाष मार्ग, काळाघोडा, मुंबई-४०० ००१

एजीएमच्या सूचनेसह एकत्रित ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक

अहवाल हा त्याच्या हार्डकॉपीसाठी सभासदांनी त्यांची विनंती नोंदवली नसल्यास कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् ('डी पी') कडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आली आहे. एजीएमच्या सूचनेसह एकत्रित वार्षिक

अहवाल प्रत्यक्ष प्रत कंपनी/डीपी कडे त्यांचे ई-मेल आयडी न नोंदविलेल्या सभासदांना

पाठविण्यात आली आहे. कंपनीने शनिवार, ३० जून, २०१८ रोजी सभांसदांना ई-मेल

पाठविण्यासाठी एजीएमच्या सूचनेसह एकत्रित वार्षिक अहवाल पाठविण्याचे काम पूर्ण केले

वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाईट www.grindwellnorton.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे. सभासद कंपनीच्या वेबसाईटवरून ती डाऊनलोड करू शकतात किंवा वरील सदर ई-मेल आयडीवर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी संचिवांना लिहून त्याच्या प्रतीसाठी विनंती करू शकतात. एजीएममध्ये व्यवहार करावयाच्या व्यवसायाच्या बाबींशी संबंधित दस्तावेज कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कामकाजाच्या वेळेत कंपनीच्या

कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएममध्ये मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत

सभासद नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') द्वारे प्रविलेल्या दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात. कंपनीने दूरस्थ ई-मतदान सुविधा घेऊन त्यांचे मतदान न केलेल्या आणि एजीएमला हजर असलेल्या सर्व सभासदांना

कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, १९ जुलै, २०१८ रोजी सभासद असलेली व्यक्ती इलेक्ट्रानिकली त्यांचे मतदान करू शकते. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, १९ जुलै, २०१८ रोजीस शेअर्स धारण केलेले

आहेत ते evoting@nsdl.co.in कडे ई-मेल पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त

करू शकतात तथापि त्या व्यक्तीने जर ई-मतदानाकरिता एनएसडीएलकडे अगोदर नोंदणी केली असल्यास ते मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू

शकतात. कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा

सभासद रजिस्टरमध्ये नावे नोंदविलेल्या व्यक्तीस फक्त दुरस्थ ई-मतदान सुविधा वापरून

दरस्थ ई-मतदानाल रविवार, २२ जुलै, २०१८ (स. ९.००) सुरूवात होईल आणि बुधवार,

२५ जुलै, २०१८ (सायं. ५.००) नंतर एनएलडीएलद्वारे बंद करण्यात येईल. ज्या सभासदांनी

एजीएमपूर्वी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहेत ते सुद्धा एजीएमला हजर राह

एजीएमची सूचना ही कंपनीची वेबसाईट www.grindwellnorton.co.in वर आणि

एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक

मतदानाची प्रक्रिया ही एनएसडीएलद्वारे सभासदांना पाठविलेल्या ईमेल मध्ये तसेच ६८ व्या

कोणत्याही चौकशीसाठी सभासद सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्वन्स

(एफएक्युज) चा संदर्भ होऊ शकतात आणि ई–मतदान युजर मॅन्युअल

www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टेलिफोन क्र.

०२२ २४९९४५९९ वर श्री. मंदार गाकवाड, सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटी

डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड "ए" विंग, ४था आणि ५वा मजला, कमला मिल

कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ यांना किंवा श्रीम. मेरी जॉर्ज,

टीआरएस दाराशॅ लि., ६-१०, हाजी मूसा पत्रावाली इंडस्ट्रियल इस्टेट, २०, डॉ. ई-मोझेस

रोड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११ यांना टेलिफोन क्र. ०२२ ६६५६८४८४, एक्टें.

सभेच्या ठिकाणी प्रवेश हा अटेंडन्स स्लिपद्वारे देण्यात येईल जी सभासदांना वार्षिक

अहवालासह पाठविण्यात आली आहे. ज्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने अटेंडन्स

स्लिप प्राप्त झाली आहे त्यांना अटेंडन्स स्लिपची प्रिंट काढण्याची आणि यथायोग्य भरलेली

अटेंडन्स स्लिप सभेला हजर राहण्यासाठी नोंदणी कक्षात सादर करण्याची विनंती करण्यात

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएमसाठी आणि एजीएममध्ये

घोषित झाल्यास इक्विटी शेअर्सवर लाभांशाकरिता पात्र सभासदांची नावे निश्चित करण्यासठी शुक्रवार २० जुलै, २०१८ ते गुरुवार, २६ जुलै, २०१८ (दोन्ही दिवस मिळून)

४११/४१२/४१३, ईमेल csg-unit@tsrdarashaw.com वर संपर्क करू शकतात.

मतदान करण्यासाठी किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत उपलब्ध आहे.

येथे गुरुवार, २६ जुलै, २०१८ रोजी दु. ३.०० वा. घेण्यात येणार आहे.

नोंदणीकृत कार्यालयात निरीक्षणासाठी खुले आहेत.

एजीएममध्ये बॅलट द्वारे मतदानाची सुविधा सुद्धा पुरविली आहे.

CS Arvind Gaudana Interim Resolution Professional (IBBI/IPA-002/IP-N00283/2017-18/10841)

Place: Ahmedabad

Date: 30th June, 2018

ग्राईंडवेल नॉर्टन लि. A PORT कार्पोरेट आयडेन्टीटी क्रमांकः एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३

From Mohamed Imran Ismail Sura To Imran Ismail Sura Age: 46 Years. Address: A/501, Rehyaan Tower CHSL, Bandivali Hill Road, Off.

Public Notice CHANGE OF NAME

S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai – 400 102.

ASPIRE

ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. ई-मेल : info@ahfcl.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/कर्ती करिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **ऑस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सचा रुल ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकतींशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कर्जदारानूसार रक्कम व त्यावरील व्याज या रकमेच्या भाराधीन

मागणी सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला

राहील.तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरत्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. कर्ज करार क्र. गहाण मिळकती/तींचे वर्णन मागणी सूचनेची तारीख

क्र.		सहकर्जदार/हमीदार यांचे नाव	आणि रक्कम	घेतल्याची तारीख	(0.11.12.11.17.17
8	एलएक्सटीएएल००३१५ –१६००१९५६०	इंदूमती राजाराम कदम, सपना शरद कदम आणि शरद राजाराम कदम	३१/०१/२०१८ रु. १५५४९११/- (रुपये पंधरा लाख चोपन्न हजार नऊशे अकरा मात्र)	२५/०६/२०१८ (सांकेतिक)	पलॅट क्र. ४०१, ४ था मजला, विशाल रेसिडेन्सी, सर्व्हें क्र. १६७, हिस्सा क्र. २/२/१/१, महादेव नगर जवळ, मंजरी ४११०२८, पुणे, महाराष्ट्र, भारत.
7	एलएक्ससीएचए००३१५ –१६००१७८४९	बाळू हेमाला सुभावत आणि कमली बाळू सुभावत	०५/०२/२०१८ रु. ६४२३४६/- (रुपये सहा लाख बेचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस मात्र)	२५/०६/२०१८ (सांकेतिक)	पलॅट क्र. ३०३, ३ रा मजला, संगम्मा निवास, सर्व्हें क्र. ५४, हिस्सा क्र. १/२१, सीटीएस क्र. १९१५, मुंढवा, हवेली प्रगती गार्डन जवळ ४११०३६ हवेली पुणे, महाराष्ट्र
¥	एलएक्सटीएएल००४१६ –१७००३७२३८	प्रफुल मधुकर खंडारे आणि संगिता प्रफुल खंडारे	०५/०२/२०१८ रु. १२३०४२७/- (रुपये बारा लाख तीस हजार चारशे सत्तावीस मात्र)	२५/०६/२०१८ (सांकेतिक)	फ्लॅट क्र. २०८, २ रा मजला, एफ विंग, सर्व्हें क्र. ९७, हिस्सा क्र. ७ए/१ए/१, रुक्मिणी पार्क गोपाल पाटील, मंजरी बीके, पुणे, भारत पेट्रोल पंप जवळ, ४११०३७ पुणे महाराष्ट्र
8	एलएक्सपीयूएन००११६- १७००४५१८४	किसन दिनकर मोरे आणि मेघा किसन मोरे	०५/०२/२०१८ रु. २१७९३०८/ – (रुपये एकवीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे आठ मात्र)	२५/०६/२०१८ (सांकेतिक)	फ्लॅट क्र. ०८, १ ला मजला, परिश्रम सो. योजना क्र. ११, यमुना नगर, निगडी निवेणी नगर चौक ४११०४४ पुणे, महाराष्ट्र, भारत.
ų	एलएक्सपीएएन००२१५- १६००१५३५०	सुमित अनंत कदम आणि प्रतिक्षा सुमित कदम	१८/०१/२०१८ रु. ५५५०५४/- (रुपये पाच लाख पंच्चावन्न हजार चोपन्न मात्र)	२६/०६/२०१८ (सांकेतिक)	फ्लॅट क्र. ५०४, ५ वा मजला, सर्व्हे क्र. १२१, हिस्सा क्र. १३ए, गॅलेक्सी अपार्टमेंट, दावडी डोबिंवली दत्त मंदिर जवळ४२१२०४ कल्याण, ठाणे, महाराष्ट्र, भारत.
Ę	एलएक्सव्हीआयआर०० ३१६-१७००२९८६४	मकबूल अब्दुल लतिफ शेख आणि शनाज मकबूल शेख	१८/०१/२०१८ रु. ३९७७३५/– (रुपये तीन लाख सत्याण्णव हजार सातशे पसतीस मात्र)	२६/०६/२०१८ (सांकेतिक)	फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, ए विंग, निर्माण संकुल, गोळवली, कल्याण (पू), ४२१३०६ कल्याण, ठाणे, महाराष्ट्र, भारत.
9	एलएक्सपीएएन००२१५- १६००२०३१८	पंकज कुमार शैलेंद्र दुबे आणि प्रमिला पंकजकुमार दुबे	०८/०२/२०१८ रु. १०७८४४६/- (रुपये दहा लाख अठ्ठयाहत्तर हजार चारशे सेहेचाळीस मात्र)	२६/०६/२०१८ (सांकेतिक)	फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, सी विंग, निर्माण संकुल, पंचशिल विहारजवळ, विसवली गाव सर्व्हें क्र. १९०/३०, हिस्सा क्र. ३, गाव आदे गोळवली कल्याण, नेताजी नगर ४२१३०६, ठाणे, महाराष्ट्र
۷	एलएक्सपीएएल००११५ –१६०००६४६०	हरपिंदर गुरनाम सिंघ आणि वारींदर हरपिंदर सिंघ	२४/०८/२०१७ रु. १२२९९३३/ – (रुपये बारा लाख एकोणतीस हजार नऊशे तेहत्तीस मात्र)	२७/०६/२०१८ (सांकेतिक)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, बी-विंग, आदर्श अपार्टमेंट, मान गाव, चिल्लार रोड, बोईसर सर्व्हे क्र. ७३/७ मान गाव जवळ ४०११०२ मोखाडा, ठाणे, महाराष्ट्र, भारत.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : महाराष्ट ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. तारीख : ०१-०७-२०१८

westlijfe

वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लि.

नों. कार्यालय : १००१, टॉवर-३, १० वा मजला, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई-४०० ०१३. सीआयएन नं.:एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०२८५९३ द्.: ०२२-४९१३५००० फॅक्स: ०२२-४९१३५००१ वेबसाईटः www.westlife.co.in । ई-मेल आयडीः shatadru@westlife.co.in

३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रति भाग माहिती सोडल्यास ₹ लाखात)

	संपलेर्ल	संपलेली तिमाही		
तपशील	३०.०६.२०१७	३०.०६.२०१६		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२६,२४५.२३	२२,९८५.६९		
📗 करपूर्व नफा/तोटा	(२७१.३२)	(२९५.१८)		
📗 कार्लावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(२७१.३२)	(२९५.१८)		
भरणा झालेले समभागभांडवल –(दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	३,१११.४६	३,१११.३६		
📗 पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव	४९,६४०.८६	५०,६९५.४२		
·	(३१ मार्च, २०१७ रोजीस)	(३१ मार्च, २०१६ रोजीस)		
प्रति भाग प्राप्ती (अवार्षिक) - (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)				
॥ मूलभूत	(०.१७)	(0.89)		
मूलभूत सौम्यिकृत	(0.89)	(0.88)		

टिपा: १) ३० सप्टेंबर, २०१७ रोजीस कंपनीने ऑगस्ट, २०१३ मधील समभागांच्या प्रेफरेन्शियल इश्श्युमार्फत रु. १८,००० लाख उभे केले. उभे केलेल्या एकूण निधीपैकी कंपनीने अजूनपर्यंत निधी ज्या कारणासाठी उभारला त्यासाठी रु. १७,८२५ लाख वापरले. उर्वरित रु. १७५ लाख तात्पुरते म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवले आहेत. २) सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसमध्ये सादर केलेल्या ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या कालावधीसाठी तिमाहीसाठीच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.westlife.co.in वर उपलब्ध आहे. ३) वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २९ जून, २०१८ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले. ४) ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे वित्तीय निष्कर्ष कंपनीने कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (''रुल्स'') अंतर्गत विहीत इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (इंड एएस) नुसार रुल्सच्या रुल ४(१) (iii) चे पालन करून बनविले आणि सादर केले आहेत. ०६ नोव्हेंबर, २०१७ आणि ०५ फेब्रुवारी, २०१८ रोजी संचालक मंडळाने पारित केलेल्या ठरावानुसार कोर इन्व्हेस्टमेंट कंपनीज (रिझर्व्ह बँक) डायरेक्शन्स, २०१६ च्या व्याख्येप्रमाणे कंपनी आता रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्यापासून सवलत मिळालेली एक कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी ('सीआयसी') म्हणून वर्गीकृत केली आहे. कंपनीचे वर्गीकरण एक सीआयसी म्हणून झालेले असल्याने रुल्सच्या रुल ४(१) (iv) (बी) (ए) च्या तरतुदींनुसार १ एप्रिल, २०१९ रोजी किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या लेखा कालावधीपासूनच इंड एएसचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दिनांक ३० मे, २०१८ आणि ०४ जून, २०१८ रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) कडून प्राप्त झालेल्या पत्रव्यवहारानुसार कंपनीला रुल्स अंतर्गत विहितनुसार प्रयोज्य लेखा प्रमाणके (आयजीएएपी) अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या अनुपालनात ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे निष्कर्ष तयार करणे आणि पुन्हा प्रकाशित करणे आवश्यक आहे. कंपनीने त्यानुसार आयजीएएपी अंतर्गत सदर निष्कर्ष तयार केले आणि सादर केले आहेत. ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आयजीएएपीनुसार आणि इंड एएस अंतर्गत आधी बनविलेल्या व सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांचा पुनर्मेळ खाली माहितीसाठी जाहीर केला आहे.

(₹ लाखात)

तपशील	संपलेली तिमाही
	३० जून, २०१७
	अलेखापरिक्षित
इंड एएसप्रमाणे कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२९.३३
अधिक/(वजा): इंड एएस समायोजन	
सुरक्षा ठेवींवरील व्याज उत्पन्न	(५१.०२)
आगाऊ भरलेल्या भाड्याची परतफेड	६१.३५
रास्त मूल्यास गुंतवणुकीचे मोजमाप	(১४.७४६)
रास्त मूल्यास कर्मचाऱ्यांना भाग आधारित प्रदान	१९.५२
इतर	१.४६
वरील इंड एएस समायोजनानंतर कर समायोजन	(१०९.४२)
काल मर्यादा तफावतींवर स्थगित कर	१२४.९४
आयजीएएपीप्रमाणे करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(२७१.३२)

५) अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट "www.westlife.co.in" वर उपलब्ध आहेत. कंपनीच्या अलिप्त निष्कर्षांची महत्त्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे. (₹ लाखात)

	संपलेली तिमाही		
तपशील	३०.०६.२०१७	३०.०६.२०१६	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	_	_	
करपूर्व नफा	(६.५५)	(७.२३)	
कालावधीकरिता निव्वळ नफा	(६.५५)	(७.२३)	

मंडळाच्यावतीने आणि साठी सही/-अमित जतिया

उपाध्यक्ष २९ जून, २०१८ डीआयएन: ०००१६८२३

बंद राहतील. ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड करिता के. विस्वेस्वरण मुंबई, ३० जून, २०१८ कंपनी सचिव

१५.अयशस्वी बोलीदारांची इअर बोली प्रपत्रामध्ये त्यांचेद्वारे पुरविलेल्या बँक खात्यामध्ये ईएफटी/एनईएफटी/आरटीजीएसमार्फत परत करण्यात येईल आणि त्यांच्या ईमेलवर कळविण्यात येईल.

१६.सदर जाहिरात म्हणजे कोणतेही घटक नाही आणि बँकेच्यावतीने कोणतेही आश्वासन किंवा सादरीकरण मानण्यात येऊ नये. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही.

ई-लिलावा/मिळकतीच्या निरीक्षणासंदर्भातील पुढील तपशिलांकरिता इच्छुक बोलीदार कार्यालयीन वेळेत व्यवस्थापक, इंडियन ओव्हरसीज बँक, कोपरखैरणे शाखा, प्लॉट क्र. ५, शुभम गॅलेक्सी सीएचएस लि., सेक्टर-४ए, कोपरखैरणे, नवी मुंबई-४०० ७०९, फोन क्र. ०२२-२७५४३०२७ **ई-मेल**ः iob1892@iob.in यांना किंवा बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. मेटेक्स नेट प्रा. लि., ४ आणि ५, फर्स्ट क्रॉस, के. आर. कॉलनी, डोमलूर लेआऊट, बंगळुरू-७१, **ई-मेल**: solutions@matexnet.com. फोन-०८०-४२४४०६३१, रोशन : ८०९५४३९५१२ (मोबा) यांना संपर्क करू शकता.

सदर प्रकाशन म्हणजे तारण मत्तेच्या विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागवून ई-लिलाव विक्री करण्याबाबत सरफैसी ॲक्ट २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत वरील कर्जाचे कर्जदार/गहाणवटदार आणि हमीदार यांना सुद्धा ३० दिवसांची सूचना

ठिकाण : कोपरखैरणे (डी. के. त्रिपाठी)

दिनांक: ३०.०६.२०१८ प्राधिकृत अधिकारी

मुंबई